

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत
राज्य शासनाचे सहभाग अनुदान (मार्जिन मनी) वितरीत
करणेबाबत. (अनुसूचित जाती घटक कार्यक्रम)

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र.मुरोनि-२०२४/ प्र.क्र. ०९/ उद्योग-७
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक ०६/०३/२०२४

- संदर्भ:-** १) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. योजना-२०१९/प्र.क्र. १२१/उद्योग-७, दिनांक ०१/०८/२०१९.
- २) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक योजना-२०१९/प्र.क्र. २३०/ उद्योग-७, दिनांक २३/०१/२०२०.
- ३) उद्योग सह संचालक (सीएमईजीपी), उद्योग संचालनालय यांचे पत्र क्र. उसं/मुंरोनिका/ अनु. जाती प्रस्ताव (रु.२५.७६ कोटी)/ २०२३-२४/अ-५९, दिनांक १८/०१/२०२४.
- ४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.बीजीटी-२०२३/ प्र.क्र.६०/ अर्थसंकल्प (विधयो), दिनांक २९/०२/२०२४.

प्रस्तावना:-

राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरूप वाव देणारी -मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(CMEGP) ही सर्वसमावेशक योजना दिनांक ०१/०८/२०१९ च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यातील शहरी व ग्रामीण युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.

२. CMEGP या योजनेअंतर्गत राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण/ आत्मनिर्भर बनविण्याकरीता त्यांना स्वयंरोजगार प्रकल्प स्थापित करण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य हे अनुदान स्वरूपात राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात येईल असे राज्याचे औद्योगिक धोरण २०१९ मध्ये नमूद केले आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटक व आदिवासी घटकांसाठी नवीन लेखाशिर्ष शासन निर्णय दिनांक २३/०१/२०२० अन्वये उघडण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती उपयोजना यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून उद्दीष्टांच्या प्रमाणानुसार तरतूद उपलब्ध करून देण्यात येते.

३. CMEGP योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख अंमलबजावणी संस्था (नोडल संस्था) म्हणून उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे कार्यालय आहे. सदर कार्यक्रमाकरीता अंमलबजावणी संस्था म्हणून उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचेअंतर्गत कार्यरत जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय यांच्यामार्फत पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रलंबित २०२० प्रस्तावांकरीता आवश्यक रुपये २५.७६ कोटी एवढी रक्कम वितरणाकरीता उपलब्ध करून देण्याबाबत उद्योग सह संचालक (सीएमईजीपी), उद्योग संचालनालय यांनी त्यांच्या दिनांक १८/०१/२०२४ रोजीच्या पत्रान्वये विनंती केली आहे. त्याअनुषंगाने सदर प्रयोजनार्थ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून त्यांच्या दिनांक २९/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये विभागास उपलब्ध करून देण्यात आलेली रुपये ११.५२१ कोटी इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या दिनांक २९/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मार्जिन मनी वितरणाकरीता प्रलंबित प्रस्तावांकरीता रुपये ११,५२,१०,०००/- (अक्षरी रुपये अकरा कोटी बावण लक्ष दहा हजार फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदर तरतूद रुपये ११,५२,१०,०००/- आहरण व संवितरण करावयाचे अधिकार विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी यांना देण्यात येत आहेत.

२. सदर प्रयोजनार्थ अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत होणारा खर्च मागणी क्र. एन-३, २८५१ - ग्रामोद्योग व लघु उद्योग, ००, ७८९ अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, (०१) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (०१) (०३) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी)(कार्यक्रम)(२८५१ ६६९२), ३१- सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२३/ प्र.क्र.४० /अर्थ-३, दिनांक १२/०४/२०२२ व त्यासोबतच्या परिशिष्टातील तरतुदीनुसार, वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र.१७१/व्यय-१४, दिनांक १६/०२/२०२४ अन्वये प्राप्त सहमतीनुसार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.बीजीटी-२०२३/ प्र.क्र.६०/ अर्थसंकल्प (विधयो), दिनांक २९/०२/२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०३०६१६३९०८३३१० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(राजीव राजमाने)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई-३२
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग महामंडळ, मुंबई.
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र -१/२, मुंबई/नागपूर.
- ४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ५) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
- ६) संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, मुंबई.
- ७) सर्व विभागीय उद्योग संचालक.
- ८) सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
- ९) वित्त विभाग (कार्यासन व्यय- १४/ व्यय- १६), मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग(अर्थसंकल्प/ विधयो), मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) अवर सचिव (कार्यासन प्रशासन-१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १२) निवडनस्ती (कार्यासन उद्योग-७)